

संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,  
पुणे या पदाचे आयुक्त, आदिवासी संशोधन व  
प्रशिक्षण संस्था, पुणे या पदात रूपांतर...

### महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : आस्था-१००३/ प्र.क्र. १०/ का.३५,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २३ मार्च, २००३

वाचा : सामान्य प्रशासन विभाग, अर्ध शासकीय पत्र क्रमांक. एड्झो-११००/१०/२०००/दहा,  
दिनांक ७ ऑगस्ट, २०००.

शासन निर्णय :- प्रस्तावनेतील दिनांक ७ ऑगस्ट, २००० च्या आदेशान्वये श्री.आर. डी.  
खरोसेकर, संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना भा. प्र. सेवेतील  
रु.३८४००-५००-२२४०० या अधिकालिक वेतनश्रेणीत पदोन्नती देण्यात आली असुन पदोन्नतीनंतर  
त्यांची पदस्थापना संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे हे पद श्रेणीउन्नत करून  
त्या पदावर करण्यात आली आहे.

२. म्हणून श्री.खरोसेकर, हे जोपर्यंत संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या  
पदावर कार्यरत राहतील तोपर्यंत या पदाचे पदनाम "आयुक्त", आदिवासी संशोधन व प्रशिक्षण  
संस्था, पुणे असे राहील.

हे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने,

( अ. ना. कुलकर्णी )  
कार्यासन अधिकारी

२२ ३ )

प्रती,

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.

अपरमुळ्य सचिव ( सेवा ) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे.

अम्युक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकरणी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत, नाशिक.